

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ ज्ञानेष्वरी भावार्थदीपिका ॥

॥ अथ श्रीमद् भगवद्गीता ॥

॥ अथ पञ्चदशोऽद्यायाः - अद्याय पंधरावा ॥

॥ पुरुषोत्तमयोगः ॥

आतां हृदय हैं आपुलें। चौफालुनियां भलें।

वरी बैसऊं पाउलें। श्रीगुरुंचर्ची ॥ १ ॥

ऐत्यभावाची अंजुली। सर्वेद्विय कुइमुली।

भरुनियां पुष्पांजुली। अर्घु देवों ॥ २ ॥

अनन्योदके धुवट। वासना जे तनिन्जठ।

ते लागलोसे अबोट। चंदगाचे ॥ ३ ॥

प्रेमाचेनि भांगारे। निर्वाळूनि नूपरे।

लेवऊं सुकुमारे। पटें तियें ॥ ४ ॥

घणावली आवडी। अव्याभिचारे चोखडी।

तिये घातूं जोडी। आंगोळिया ॥ ५ ॥

आनंदामोदबहळ। सातिकाचे मुकुळ।

तें उमलाले अष्टदळ। ठेऊं वरी ॥ ६ ॥

तेथे अहं हा धूपजालूं। नाहं तेजें वोवालूं।

सामरर्खे पोटालूं। निरंतर ॥ ७ ॥

माझी तनु आणि प्राण। इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण।

करुं भोगमोक्ष निंबलोण। पाचां तयां ॥ ८ ॥

इया श्रीगुरुचरणसेवा। छों पात्र तया दैवा।

जे सकलार्थमेलावा । पाटु बांधे ॥ ९ ॥
 ब्रह्मीर्चें विसवणेंतरी । उन्मेख लाहे उजरी ।
 जे वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥ १० ॥
 पूर्णचंद्राचिया कोडी । वकृत्वा घापें कुरोडी ।
 तैसी आणी गोडी । अक्षरांतें ॥ ११ ॥
 सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीत दे प्रकाशाची ।
 तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥ १२ ॥
 नाटब्रह्म खुजें । कैवल्यठी तैर्यें न सजे ।
 ऐसा बोलु देखिजे । जेणे दैवें ॥ १३ ॥
 श्वरणसुखाच्या मांडवीं । तिष्ठ भोगी माधवीं ।
 तैसी सासिन्जली बरवी । वाचावल्ली ॥ १४ ॥
 ठावो न पवता जयाचा । मनेसी मुरडली वाचा ।
 तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥ १५ ॥
 जे ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जे नागवे ।
 तें अगोचर फावे । गोठीमार्जी ॥ १६ ॥
 येतढे एक सौभग । वळघे वाचेतें आंग ।
 श्रीगुरुपादपञ्चपराग । लाहे जें कां ॥ १७ ॥
 तरी बहु बोलू काई । आजि तें आर्नी ठाई ।
 मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो मठणे ॥ १८ ॥
 जे तान्हेनि मियां अपत्ये । आणि माझे गुरु एकलौते ।
 मठणौनि कृपेंसि एकहातें । जातें तिये ॥ १९ ॥
 पाढा पां भरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी ।

मजलार्णि गोसावी । तैसें केलें ॥ २० ॥
 महणौनि रिकामें तोड । करु गेलें बडबड ।
 कर्णी गीता ऐसें गोड । आतुडलें ॥ २१ ॥
 होय अटष्ट आपैतें । तैं वाळूचि रत्नेंच परते ।
 उजू आयुष्य तैं मारितें । लोभु करी ॥ २२ ॥
 आधर्णि घातलिया हरळ । होती अमृताचेतांदुळ ।
 जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥ २३ ॥
 तयापरी श्रीगुरु । करिती जैं अंगीकारु ।
 तैं होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आधवा ॥ २४ ॥
 पाढा पां श्रीनारायणे । तया पांडवांचे उणे ।
 कीजेचि ना पुराणे । विश्ववंद्ये ? ॥ २५ ॥
 तैसें श्रीनिवृतिराजें । अज्ञानपण हें माझें ।
 आणिलें वोजें । ज्ञानाचिया ॥ २६ ॥
 परी हें असो आतां । प्रेम रुक्तसे बोलतां ।
 कें गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे ? ॥ २७ ॥
 आतां तेणेचि पसायें । तुम्हां संताचे मी पायें ।
 वोळगेन अभिप्रायें । गीतेचेनि ॥ २८ ॥
 तशी तोचि प्रस्तुतीं । चौदाविया आद्यायाच्या अंतीं ।
 निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥ २९ ॥
 जें ज्ञान जयाच्या हातीं । तोचि समर्थु मुक्ति ।
 जैसा शतमख संपत्ती । रघुर्णी वियो ॥ ३० ॥
 कां शत एक जन्मां । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा ।

करी तोचि ब्रह्मा । आनु नोहे ॥ ३१ ॥
 नाना सूर्याचा प्रकाश । लाहे जेवीं डोळसु ।
 तेवीं ज्ञानेचि सौरसु । मोक्षाचा तो ॥ ३२ ॥
 तरी तया ज्ञानालार्णी । कवणा पां योव्यता आंर्णी ।
 हें पाढतां जर्णी । देखिला एकु ॥ ३३ ॥
 जें पाताळींचेही निधान । दावील कीर अंजन ।
 परी होआवे लोचन । पायाळावे ॥ ३४ ॥
 तैर्यें मोक्ष देईल ज्ञान । येथें कीर नाहीं आन ।
 परी तेंचि थारे ऐसे मन । शुद्ध होआवे ॥ ३५ ॥
 तरी विरक्तिवांचूनि कर्णी । ज्ञानासि तगणेचि नाहीं ।
 हें विचारनि ठाई । ठेविलें देवे ॥ ३६ ॥
 आतां विरक्तिची कवण परी । जे येऊनि मनातें वरी ।
 हेही सर्वज्ञे श्रीठरी । देखिलें असे ॥ ३७ ॥
 जे विषें गंधिली रससोये । जें जेवणारा ठाउवी होये ।
 तैं तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥ ३८ ॥
 तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जें अनित्यता ।
 तैं वैराग्य दवडितां । पाठी लागे ॥ ३९ ॥
 आतां अनित्यत्व या कैसे । तेंचि तु क्षाकारगिषें।
 सांगिजत असे तिष्ठेणे । पंचदर्शी ॥ ४० ॥
 उपडिलें कवतिके । झाड येरिमोहरा ठाके ।
 तें वेणे जैसें सुके । तैसें हें नोहे ॥ ४१ ॥
 यातें एकेपरी । रूपकाविया कुसरी ।

सारीतसे वारी । संसाराची ॥ ४२ ॥
 करुनि संसार वावो । स्वरूपीं अहंते ठावो ।
 होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥ ४३ ॥
 आतां हेवि आयवें । ब्रंथगर्भी देवांगावें ।
 उपलविजेत जीवें । आकर्षिजे ॥ ४४ ॥
 तरी महानंद समुद्र । जो पूर्णपूर्णीमा चंद्र ।
 तो ढारकेवा नरेंद्र । ऐसें म्हणे ॥ ४५ ॥
 अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाविया घरा ।
 करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥ ४६ ॥
 तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु ।
 हा जाणिजे महातरु । थांवला असै ॥ ४७ ॥
 परी यें रुखांसारिखा । हा तर्फीं मूळे वरी शाखा ।
 तैसा नोहे मृष्णौनि लेखा । नयेवि कवणा ॥ ४८ ॥
 आगी कां कुरुहाडी । होय रिगावा जरी बुडीं ।
 तरी छो कां भलतेवढी । वरिचील वाढी ॥ ४९ ॥
 जे तुटलिया मूळपाशीं । उलंडेल कां शाखांशीं ।
 परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नन्हे ॥ ५० ॥
 अर्जुना हैं कवतिक । सांगतां असै अलौकिक ।
 जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥ ५१ ॥
 जैसा भानू उंची नेणों के । रशिमजाल तर्फीं फांके ।
 संसार हैं कावरुखें । झाड तैसें ॥ ५२ ॥
 आणि आसी नाथी तितुके । रुधतें असै येणेवि एके ।

कल्पांतीचेनि उढके | व्योम जैसे || ४३ ||
 कां रवीच्या अस्तमार्णी | आंधारेनि कोंदे रजनी |
 तैसा हाचि गरनी | मांडला असे || ४४ ||
 यया फळ ना चुंबितां | फूल ना तुरंबितां |
 जें कांठीं पंडुसुता | तें रुखुचि ढा || ४५ ||
 ढा ऊर्ध्वमूळ आहे | परी उन्मूळिला नोहे |
 येणेचि हा होये | शाइवलु गा || ४६ ||
 आणि ऊर्ध्वमूळ ऐसे | निंगदिलें कीर असे |
 परी अधींही असोसे | मूळे यया || ४७ ||
 प्रबळा चौमेरी | पिंपळा कां वडाचिया परी |
 जे पारंबियांमाझारीं | डहाळिया असती || ४८ ||
 तेवींचि गा धनंजया | संसारतरु यया |
 अधींचि आथी खांदिया | हेही नाहीं || ४९ ||
 तरी ऊर्ध्वाहीकडे | शाखांचे मांदोडे |
 दिसताति अपाडे | सासिन्जलें || ५० ||
 जालें गगनचि पां वेलिये | कां वारा मांडला रुखाचेनि आयें |
 नाना अवस्थात्रये | उदयला असे || ५१ ||
 ऐसा हा एकु | विश्वाकार विटंकु |
 उदयला जाण रुखु | ऊर्ध्वमूळु || ५२ ||
 आतां ऊर्ध्व या कवण | येथें मूळ तें किं लक्षण |
 कां अधोमुखपण | शाखा कैसिया || ५३ ||
 अथवा द्रुमा यया | अधीं जिया मूळिया |

तिया कोण कैसिया । ऊर्ध्वं शाखा ॥ ६४ ॥
 आणि अ॒ष्टत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी ।
 आ॒त्मविदविलासी । निर्णयो केला ॥ ६५ ॥
 हैं आघवैचि बरवै । तुङ्हिये प्रतीतीसि फावे ।
 तैसेनि सांगों सोलिंवै । विन्यासें गा ॥ ६६ ॥
 परी ऐके गा सुभगा । हा प्रसंगु असे तुजाचि जोगा ।
 कानाचि करीं हो सर्वागा । हियें आथिलिया ॥ ६७ ॥
 ऐसें प्रेमरयें सुरफुरैं । बोलिलें जंव यादवर्वीरैं ।
 तंव अवधान अर्जुनाकारैं । मूर्त जालें ॥ ६८ ॥
 देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें ।
 जैसे आकाशा खेंव पसरिलें । दाढी दिशीं ॥ ६९ ॥
 श्रीकृष्णोत्तिसागरा । हा अगरतीचि दुसरा ।
 महणोनि घोटु भरों पाहे एकसरा । अवधेयाचा ॥ ७० ॥
 ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली ।
 तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया ॥ ७१ ॥

श्रीभगवानुवाच ।

ऊर्ध्वमूलमधःशाखम॒ष्टत्थं प्राहुरव्यायम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ ९ ॥
 मग महणे धनंजया । तें ऊर्ध्वं गा तरु याया ।
 येणे रुख्येंचि कां जया । ऊर्ध्वता गमे ॥ ७२ ॥
 एहवीं मध्योर्ध्वं अथ । हे नाहीं जेथ भेद ।
 अद्यासीं एकवट । जया ठारीं ॥ ७३ ॥

जो नाइकिजतां नादु । जो असौरभ्य मकरंदु ।
 जो आंगाधिला आनंदु । सुरतेविण ॥ ७४ ॥

जया जें आरहां परौतें । जया जें पुढें मागौतें ।
 दिसतेविण दिसतें । अटृश्य जें ॥ ७५ ॥

उपाधीचा दुसरा । घालितां वोपयरा ।
 नामरूपाचा संसारा । होय जयातें ॥ ७६ ॥

ज्ञातृज्ञेयाविहीना बुसधेंचि जें ज्ञान ।
 सुखा भरलें गगन । गाळींव जें ॥ ७७ ॥

जें कार्य ना कारण । जया दुजें ना एकपण ।
 आपण्यां जें जाण । आपणचि ॥ ७८ ॥

ऐसें वरतु जें साचें । तें ऊर्ध्वं गा यया तरुचें ।
 तेथ आर घेणे मूळाचें । तें ऐसें असे ॥ ७९ ॥

तरी माया ऐसी रूप्याती । नसतीच यया आथी ।
 कां वाङ्गेची संतती । वानणे जैशी ॥ ८० ॥

तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचें नाम न साहे ।
 ऐसेया परीची आहे । अनादि मृणती ॥ ८१ ॥

जे नानातत्वांची मांदुस । जे जगदभ्राचें आकाश ।
 जे आकारजाताचें तुस । घडी केलें ॥ ८२ ॥

जे भवद्गुम्बीजिका । जे प्रपंचवित्र भूमिका ।
 विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे ॥ ८३ ॥

ते माया वरतूव्या ठारीं । असे जैसेनि नाहीं ।
 मग वरतुप्रभावि पाढी । प्रगट होये ॥ ८४ ॥

जेवहां आपण्या आली निट | करी आपणें जेवीं मुञ्ध |
 कां काजली आणी मंट | प्रभा दीर्घी ॥ ८७ ॥

स्वप्नीं प्रियापुढे तरुणांगी | निदेली चेववूनि वेळीं |
 आलिंगिलेनिवीण आलिंगी | सकामु करी ॥ ८६ ॥

तैसी रवरूपीं जाली माया | आणी रवरूप नेणे धनंजया |
 तेंचि रुखा यया | मूळ पहिलें ॥ ८७ ॥

वस्तूसी आपुला जो अबोधु | तो ऊर्ध्वी आठुळैजे कंटु |
 वेदांतीं छाचि प्रशिद्धु | बीजभावो ॥ ८८ ॥

घन अज्ञान सुषुप्ती | तो बीजांकुरभावो मृणती |
 येह रवप्न घन जागृती। छा फळभावो तियेचा ॥ ८९ ॥

ऐसी यया वेदांतीं | निरूपणभाषाप्रतीती |
 परी तें असो प्रस्तुरीं | अज्ञान मूळ ॥ ९० ॥

तें ऊर्ध्व आत्मा निर्मळे | अधोर्ध्व सूचिती मूळे |
 बळिया बांधोनि आळे | मायायोगाचें ॥ ९१ ॥

मग आधिलीं सदेहांतरे | उठती जियें अपारे |
 ते चौपासि घेऊनि आगारे | खोलावती ॥ ९२ ॥

ऐसें भवद्गुमाचें मूळ | हें ऊर्ध्वीं करी बळ |
 मग आणियांचें बेंचळ | अर्धीं दावी ॥ ९३ ॥

तेथ विद्वृतिपहिलें | महतात्व उमलतें |
 तें पान वाळेंदुलें। एक निघे ॥ ९४ ॥

मग सत्वरजतमात्मकु | त्रिविध अहंकारु जो एकु |
 तो तिवणा अधोमुखु | डिरु फुटे ॥ ९५ ॥

तो बुद्धीर्ती घेऊनि आगारी । भेदाची वृद्धिकरी ।
 तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणे ॥ ९६ ॥

ऐसा मूलाचिया गाढिका । विकल्परस कोंवळिका ।
 वित्तचतुष्टय डाढळिका । कोंभैजे तो ॥ ९७ ॥

मग आकाश वायु ठोतक । आप पृथ्वीहें पांच फोंक ।
 महाभूतांचें सरोख । सरळे होती ॥ ९८ ॥

तैसीं श्रोत्रादि तन्मात्रे । तियें अंगवसां गर्भपत्रे ।
 लुळलुळितें विवित्रे । उमळती गा ॥ ९९ ॥

तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देवडी ।
 होता करित कांडी । आकांक्षेची ॥ १०० ॥

अंगत्वदेवे वेलपल्लव । स्पर्शांकुरी घेती धांव ।
 तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांवे ॥ १०१ ॥

पाठीं रूपपत्र पालोवेलीं । चक्षु लांब तें कांडे घाली ।
 ते वेळीं व्यामोहता भली । पाहाळीं जाय ॥ १०२ ॥

आणि रसाचें आंगवसे । वाढतां वेगे बहुवसे ।
 जिव्हे आर्तीची असोसे । निघती बेंवे ॥ १०३ ॥

तैसेंचि कोंभैलेनि गंधे । ग्राणाची डिरी थांबुं बांधे ।
 तेथ तळु घे स्वानंदे । प्रलोभाता ॥ १०४ ॥

एवं महदहंबुद्धि । मनें महाभूतसमृद्धी ।
 इया संसाराचिया अवधी । सासनिजे ॥ १०५ ॥

किंबहुना इहीं आठे । आंगीं हा अधिक फांटे ।
 परी शिंपीचियेवढे उमटे । रुपें जेवीं ॥ १०६ ॥

कां समुद्राचेनि पैसारेण। वरी तरंगता आसारे।
 तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारेण। अज्ञानमूल ॥ १०७ ॥

आतां याचा हाचि विस्तारु | हाचि यया पैसारु |
 जैसा आपणें स्वप्नीं परिवारु | येकाकिया ॥ १०८ ॥

परी तें असो हेणे | कावरें झाड उसासे |
 यया महदादि आरवसें | अधोशाखा ॥ १०९ ॥

आणि अ॒ष्टत्थु ऐसे ययातें | मृणती जे जाणते |
 तेही परिसा हो येथे | सांगिजैल ॥ ११० ॥

तरी शः मृणिजे उखा | तोंवरी एकसारिखा |
 नाहीं निर्वाहो यया रुखा | प्रपंचरूपा ॥ १११ ॥

जैसा न लोटतां क्षणु | मेघु होय नानावर्णु |
 कां विजु नसे संपूर्णु | निमेषभरी ॥ ११२ ॥

ना कांपतया पन्नदळा | वरीलिया बैसका नाहीं जळा |
 कां वित जैसें व्याकुळा | माणुसाचें ॥ ११३ ॥

तैसीचि ययाची स्थिती | नासत जाय क्षणक्षणाप्रती |
 मृणौनि ययातें मृणती | अ॒ष्टत्थु हा ॥ ११४ ॥

आणि अ॒ष्टत्थु येणे नावें | पिंपळु मृणती स्वभावें |
 परी तो अभिग्राय नव्हे | श्रीहरीचा ॥ ११५ ॥

एरहर्वीं पिंपळु मृणतां विर्खीं | मियां गति देखिली असे निकी |
 परी तें असो काय लौकिकीं | हेतु काज ॥ ११६ ॥

मृणौनि हा प्रस्तुतु | अलौकिकु परियेसा ग्रंथु |
 तरी क्षणिकत्वेचि अ॒ष्टत्थु | बोलिजे हा ॥ ११७ ॥

आणीकुही येकु थोरु | यया अव्ययत्वाचा डगरु |
 आर्थी परी तो भीतरु | ऐसा आहे ॥ ११८ ॥

जैसा मेघांचेनि तोंडे | सिंधु एके आंबे काढे |
 आणि नदी येरीकडे | भरितीच असती ॥ ११९ ॥

तेथ वोढते ना चढे | ऐसा परिपूर्णचिआवडे |
 परी ते फुली जंव बुघडे | मेघानदींची ॥ १२० ॥

ऐसे या रुखाचे होणे जाणे | न तर्के होतेनि वहिलेपणे |
 मऱणौनि ययाते लोकु मऱणे | अव्ययु हा ॥ १२१ ॥

एर्हवीं दानशीलु पुरुषु | वेंकपणौचि संवक्तु |
 तैसा व्यर्योंचि हा रुखु | अव्ययो नमे ॥ १२२ ॥

जातां वेगे बहुवर्ये | न वचे कां भूमीं रुतते असे |
 रथाचे चक्र दिसो जियापरी ॥ १२३ ॥

तैसे काळातिक्रमे जे वाळे | ते भूतशाखा जेथ गळे |
 तेथ कोडीवरी उमाळे | उठती आणिक ॥ १२४ ॥

परी येकी केघवां गेली शाखाकोडी केघवां जाली |
 हैं नेणते जेवीं उमललीं | आषाढाळ्ये ॥ १२५ ॥

महाकल्पाच्या शेवटीं | उदेलिया उमळती सृष्टी।
 तैशेंचि आणिखीं दांग उठी | सासिन्जते ॥ १२६ ॥

संहारवाते प्रचंडे | पडती प्रक्षयांतींची सालडे |
 तंव कल्पादींचीं जुंबाडे | पाल्हेजती ॥ १२७ ॥

रिंगे मनवंतर मनूपुळे | वंशावरी वंशांचे मांडे |
 जैसी इक्षुवृद्धीकांडेनकाडे | जिके जेवी ॥ १२८ ॥

कलियुगांतीं कोरडीं । चहूं सुगांची सालें सांडी ।
 तंव कृतयुगाची पेली देबहडी । पडे पुढती ॥ १२९ ॥

वर्ततें वर्ष जाये । तें पुढिला मुळहारी होये ।
 जैसा दिवसु जात कीं येत आहे । हें चोजवेना ॥ १३० ॥

जैशा वारियाच्या झुळकां । सांदा ठाउवा नव्हे देखा ।
 तैसिया उठती पडती शाखा । नेणौं किती ॥ १३१ ॥

एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरीं बहुवी फुटे ।
 ऐसेनि भवतरु छा वाटे । अव्ययो ऐसा ॥ १३२ ॥

जैसें वाढतें पाणी जाय वेगे । तैसेंचि आणिक मिळे मागे ।
 येथ असंताचि असिजे जगें । मानिजे संत ॥ १३३ ॥

कां लागोनि डोळां उघडे । तंव कोडीवरी घडे मोडे ।
 नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥ १३४ ॥

वायसा एके बुबुळे दोळींकडे । डोळा चाळीतां अपाडे ।
 दोळीं आसी ऐसा पडे । श्रमु जेवीं जगा ॥ १३५ ॥

पैं भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीरी जैसी जडली ।
 ऐसा वेगातिशयो भुली । हेतु छोय ॥ १३६ ॥

हें बहु असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती ।
 ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥ १३७ ॥

छा संसारवृक्षुतैसा । मोडतु मांडतु सहसा ।
 न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥ १३८ ॥

परि याचा वेगु देखे । जो हा क्षाणिक ऐसा वोळखे ।
 जाणे कोडिवेळां निमिख्ये । होत जात ॥ १३९ ॥

ना हीं अज्ञानावांचूनि मूळ | ययाचें असिलेंपण टवाळ |

ऐसें झाड सिनसाळ | देखिलें जेणे ॥ १४० ॥

तयातें गा पंडुसुता | मी सर्वज्ञुही महणे जाणता |

पैं वाब्रब्ल सिढांता | वंद्यु तोवी ॥ १४१ ॥

योगजाताचें जोडले | तया एकासीचि उपेना गेले |

किंबहुना जियाले | ज्ञानही त्याचेनी ॥ १४२ ॥

हें असो बहु बोलाले | वानिजैलतो कवणे |

जो भवरख्यु जाणे | उरिख ऐसा ॥ १४३ ॥

अधश्योर्ध्वं प्रसृतारतस्य शाखा गुणप्रवृद्धाविषयप्रवालाः ।

अधश्य मूलान्यनुसंततानि कर्मनुबन्धीनि मनुष्यलोके ॥ २ ॥

मग ययाचि प्रपंचरूपा | अधोशाखिया पादपा |

डाहाळिया जाती उमपा | ऊर्ध्वाही उजू ॥ १४४ ॥

आणि आर्धी फांकली डाळे | तिये होती मूळे |

तयाही तर्णी पघळे | वेल पालतु ॥ १४५ ॥

ऐसें जें आम्हीं | मठणितले उपक्रमीं |

तेंही परिसें सुगमीं | बोर्ती सांगों ॥ १४६ ॥

तरी बद्मूळ अज्ञाने | महदादिकीं सासिने |

वेदांर्थीं थोरवने | घेऊनियां ॥ १४७ ॥

परी आर्धीं तंव र्हेदज | जारज उद्दिज अंडज |

हे बुडौनि महाभुज | उठती चारी ॥ १४८ ॥

यया एकैकाचेनि आंगवटे | चौर्यांशीं लक्ष्या फुटे |

ते वेळीं जीतशाखीं फाटे | सैंधविठोती ॥ १४९ ॥

प्रसवती शाखा सरक्षिया । नानासृष्टिडाहालिया ।
 आड फुटती मालिया । जातिचिया ॥ १७० ॥

स्त्री पुरुष नपुंसके । हे व्यक्तिभेदांचे टके ।
 आंदोळती आंगिके । विकारभारे ॥ १७१ ॥

जैसा वर्षकाळु गणनीं । पालडेजे नवघनीं ।
 तैसे आकारजात अज्ञानीं । वेलीं जाय ॥ १७२ ॥

मग शाखांचेनि आंगभारे । लतोनि गुंफिती परस्परे ।
 गुणझोभावे वारे । उदयजती ॥ १७३ ॥

तेथ तेणे अचाटे । गुणांचेनि झडझडाटे ।
 तिढीं ठारीं छा फाटे । ऊर्ध्वमूळ ॥ १७४ ॥

ऐसा रजाचिया झुलुका । झडाडितां आगळिका ।
 मनुष्यजाती शाखा । थोरावती ॥ १७५ ॥

तिया ऊर्ध्वी ना अर्धी । माझारीचि कोंदाकोंदी ।
 आड फुटती खांदी । चतुर्वर्णाच्या ॥ १७६ ॥

तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचे अभिनव ।
 पालव डोलती बरव । नीच नवे ॥ १७७ ॥

अर्थु कामु पसरे । अब्रवने घेती थारे ।
 तेथ क्षणिके पठांतरे । इहभोगाचीं ॥ १७८ ॥

तेथ प्रवृत्तीचेनिषु द्विलोभे । खांकरेजती शुभाशुभे ।
 नानाकर्माचे खांबे । नेणों किती ॥ १७९ ॥

तेवींचि भोगक्षीणे मागिले । पडती देहांतीचीं बुडसळे ।
 तंव पुढां वाढी पेले । नवेया देहांची ॥ १८० ॥

आणि शब्दादिक सुहावे। सहज रंगें हवावे।
 विषयपत्तलव नवे। नीत्य होती ॥ १६१ ॥

ऐसे रजोवातें प्रचंडे। मनुष्यशाखांचे मांठोडे।
 वाढती तो एथ रुढे। मनुष्यलोकु ॥ १६२ ॥

तैसाचितो रजाचा वारा। नावेक धरी वोसया।
 मग वाजौं लागे घोरा। तमाचा तो ॥ १६३ ॥

तेघां याचिया मनुष्यशाखा। नीच वासना अर्धी देखा।
 पाल्हेजती डाहाळिका। कुकर्माचिया ॥ १६४ ॥

अप्रवृत्तींचे खणुवाळे। कोँभ निघती सरळे।
 घेत पान पालव डाळे। प्रमादाचीं ॥ १६५ ॥

बोलती निषेधनियमें। जिया ऋचा यजुःसामें।
 तो पाला तया घुमें। टकेचातरी ॥ १६६ ॥

प्रतिपादिती अभिचार। आगम जे परमार।
 तिढीं पानीं घेती प्रसर। वासना वेली ॥ १६७ ॥

तंव तंव होतीं थोराडे। अकर्माचीं तळबुडे।
 आणि जन्मशाखा पुढे पुढे। घेती धांव ॥ १६८ ॥

तेथ चांडाळादि निकृष्टा। दोषजातीचा थोर फांटा।
 जाळ पडे कर्मभ्रष्टां। भुतोनियां ॥ १६९ ॥

पशु पक्षी सूकर। व्याघ्र वृथिकविखार।
 हे आडशाखा प्रकार। पैसुघेती ॥ १७० ॥

परी ऐशा शाखा पांडवा। सर्वांगींहि नित्य नवा।
 निरयभोग यावा। फळाचा तो ॥ १७१ ॥

आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगें धुर धुरी ।
 जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥ १७२ ॥

ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण ।
 इया खांदिया तेवीं जाण । फळेही हेंची ॥ १७३ ॥

अर्जुनागा अवधारीं । मनुष्यालाङ्गोनि इया परी ।
 वृद्धिस्थावरांतवरी । अधोशाखांची ॥ १७४ ॥

मठणौनि जीं मनुष्याडाळे । तियें जाणावीं अर्धीचि मूळे ।
 जे एथूनिहा पघळे । संसारतरु ॥ १७५ ॥

एर्हवीं ऊर्ध्वी चेंपार्था । मुहल मूळ पाहतां ।
 अर्धीचिया मध्यरस्था । शाखा इया ॥ १७६ ॥

परी तामसी सात्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी ।
 विरुद्धती या शार्वी । अधोर्ध्वी चिया॥ १७७ ॥

आणि वेदत्रयाविया पाना । नये अन्यत्र लागों अर्जुना ।
 जे मनुष्यावांचूनिविधाना । विषय नाहीं ॥ १७८ ॥

मठणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा ।
 तरी कर्मवृद्धीसिदेखा । इयेचि मूळे ॥ १७९ ॥

आणि आर्नीं तरी झार्डीं । शाखा वाढतां मुळे गार्डीं ।
 मूळ गाळे तंव वाढी । पैस आर्थी ॥ १८० ॥

तैसेंचि इया शरीरा । कर्म तंव देहा संसारा ।
 आणि देह तंव व्यापारा । ना मठणौचि नये ॥ १८१ ॥

मठणौनि देहें मानुषें । इयें मुळे होती न चुके ।
 ऐसें जगज्जनके । बोलिलें तेणे ॥ १८२ ॥

मग तमाचें तें दारूण | स्थिरावलेया वाउधाण |
 सत्वाची सुटे सत्राण | वाहुटळी ॥ १८३ ॥

तें याचि मनुष्याकारा | मुळीं सुवासना निघती आरा |
 घेऊनि फुटती कोंबारा | सुकृतांकुरी ॥ १८४ ॥

उकलतेनि उज्जेखें | प्रज्ञाकुशलतेंची तिखें |
 डिरिया निघती निमिखें | बाबळैजुनी ॥ १८५ ॥

मतीचे सोट वावे | घालिती सफूर्ती वेनिशांवे |
 बुद्धि प्रकाश घे धांवे | तिवेकावरी ॥ १८६ ॥

तेथ मेधारसें सगर्भ | अस्थापत्रीं सबोंब |
 सरळ निघती कोंभ | सदृशृ तीचे ॥ १८७ ॥

सदाचाराचिया सहसा | टका उठती बहुवसा |
 हुमघुमिति घोषा | वेदपद्याच्या ॥ १८८ ॥

शिष्टागमविधाने | विविधयागविताने |
 इये पानावरी पाने | पातेजती ॥ १८९ ॥

ऐशा यमदर्मीं घोंसाळिया | उठती तपाचिया डाढाळिया |
 देती वैशाख्यशाखा कोंवळिया | वेळाळपणे ॥ १९० ॥

विशिष्टां व्रतांचे फोक | धीराच्या अणगटी तिख |
 जन्मवेणे ऊर्ध्वमुख | उंचावती ॥ १९१ ॥

मार्जीं वेदांचा पाला दाट | तो करी सुविद्येचा झडझडाट |
 जंग वाजे अचाट | सत्वानिळ तो ॥ १९२ ॥

तेथ धर्मडाळ बाहाळी | दिसती जन्मशाखा सरळी |
 तिया आड फुटती फर्ळी | खर्गांटिकी ॥ १९३ ॥

पुढां उपरति रानें लोहिवी । धर्मसोक्षाची शाखा पालवी ।
 पाळहाजत नित्य नवी । वाढतीचि असे ॥ १४ ॥

पैं रविचंद्रादि ब्रह्मवर । पितृ ऋषी विद्याधर ।
 हे आडशाखा प्रकार । पैं सुधेती ॥ १५ ॥

चाठीपाशून उंचवडे । गुढले फळाचेनि बुडे ।
 इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥ १६ ॥

मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानीं उंचावलिया ।
 मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥ १७ ॥

एवं माळोवाळी उतशेतल । ऊर्ध्वशाखांचा पैसारू ।
 बुडीं साजा अर्भीं थोरु । फळाद्यपणे ॥ १८ ॥

वरी उपरिशाखाही पार्णीं । येती फळभार जे किरीटी ।
 ते ब्रह्मेशांत अणगर्टी । कौंभ निघती ॥ १९ ॥

फळाचेनि वोझेपणे । ऊर्ध्वीं वोवांडे दुणे ।
 जंव माघौतैं बैसणे । मूळीचि छोय ॥ २०० ॥

प्राकृताही तरी रुखा । जें फळे दाटलीं छोय शाखा ।
 ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥ २०१ ॥

तैसें जेथूनिठा आघवा । संसारतरुवा उठावा ।
 तियें मूळीं टेंकती पांडवा । वाढतेनि ज्ञाने ॥ २०२ ॥

मठणौनि ब्रह्मेशानापरौते । वाढणे नाहीं जीवाते ।
 तेथूनि मग वरौते । ब्रह्माचि कां ॥ २०३ ॥

परी हैं असो ऐसे । ब्रह्मादिक ते आंगवसे ।
 ऊर्ध्वमुक्तासरिसे । न तुकती गा ॥ २०४ ॥

आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामें विश्वाता ।

तिया फलीं मूळीं नाडळता । भरलिया ब्रह्मीं ॥ २०७ ॥

ऐसी मनुष्यापासूनिजाणावी । ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी ।

शाखांची वाढी बरवी । उंचावे पैं ॥ २०६ ॥

पार्थी ऊर्ध्वीं वियाघ्रब्रह्मादि । मनुष्यात्वाति होय आदि ।

महणौनि इयें अर्धीं । महणितलीं मूळे ॥ २०७ ॥

एवं तुज अलौकिकु । हा अधोर्दृशाखु ।

सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु ॥ २०८ ॥

आणि अर्धींचीं हीं मूळे । उपपती परिसविती सविवळे ।

आतां परिस उन्मूळे । कैसेनि हा ॥ २०९ ॥

न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिनं च संप्रतिष्ठा ।

अश्वतथमेनं सुविरुद्धमूलमसङ्गशङ्केण देन छित्वा ॥ ३ ॥

परी तुझ्या छन पोटीं । ऐसे नमेल किरीटी ।

जे एवढे झाड उत्पाटी । ऐसे कायि असे ? ॥ २१० ॥

कें ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्वं शाखांची थोरी ।

आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वीं असे ॥ २११ ॥

हा स्थावराही तळीं । फांकत असे अर्धींच्या डाळीं ।

माजीं धांवतसे दुजा मूळीं । मनुष्यरूपीं ॥ २१२ ॥

ऐसा नाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु ।

तरी झाणीं हा हळुवटु । धरिसी भावो ॥ २१३ ॥

परी हा उन्मूळावया दोषे । येथ सायासवि कायिसे ।

काय बाळा बागुल देशे । दवडावा आहे ? ॥ २१४ ॥

गंधर्तुर्दुर्ग कायी पाडावे । काय शशतिषाण मोडावे ।
होआवें मग तोडावें । खपुण्य कर्ही ? ॥ २१७ ॥

तैसा संसार हा वीरा । रुख नाहीं साचोकारा ।
मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी ? ॥ २१६ ॥

आम्हीं सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी ।
ते वांझेचीं घरभरी । लेकुरें जैशीं ॥ २१७ ॥

काय किजती वेइलेपणीं । रुपणींचीं तियो बोलणीं ।
तैशीजाण ते काहाणी । दुबळीचि ते ॥ २१८ ॥

वांचूनि आम्हीं निरुपिलें जैसें । ययाचे अचल मूळ असे तैसें ।
आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥ २१९ ॥

तरी कोणाचेनि संतानें । निपजती तया उन्मूळणें ।
काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा ॥ २२० ॥

महणौनि पैं धनंजया । आम्हीं वानिलें रूप तें माया ।
कासवीचेनि तुपैं राया । वोगरिलें जैसें ॥ २२१ ॥

मृगजाळाचींगा तर्णी । तिये दिठी दुरुनि न्याहाळीं ।
वांचूनि तेणे पाणियें साळी केळी । लाविसी काई ? ॥ २२२ ॥

मूळ अज्ञानचि तंव लटिके । मा तयाचें कार्य हैं केतुके ।
महणौनि संसाररुख सत्यके । वावोचि गा ॥ २२३ ॥

आणि अंतु यया नाहीं । ऐसें गोलिजे जें कांहीं ।
तेंही साचचि पाहीं । येके परी ॥ २२४ ॥

तरी प्रबोधि जंव नोहे । तंव निट्रे काय अंतु आहे ? ।
कर्ही रात्री न सेरे तंव न पाहे । तया आरौतें ? ॥ २२५ ॥

तैसा जंव पार्थि । विवेकु नुधती माथा ।
 तंव अंतु नाहीं अचत्था । भवरूपा या ॥ २२६ ॥

वाजतें वारें निवांत । जंव न राहे जोथिंचें तेथ ।
 तंव तरंगतां अनंत । महणावीचि कर्ही ॥ २२७ ॥

महणौनि शूर्यु जें ढारपे । तैं मृगजनाभासु लोपे ।
 कां प्रभा जाय दीपे । मालवलेनि ॥ २२८ ॥

तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये ।
 तैंचियया अंतु आहे । एरहर्वी नाहीं ॥ २२९ ॥

तेवींचि छा अनाटी । ऐसी ही आर्थी शाब्दी ।
 तो आळु नोहे अनुरोधी । बोलातें या ॥ २३० ॥

जें संसारवृ क्षाच्याठार्हीं । साचोकार तंव नाहीं ।
 मा नाहीं तया आदि काई । कोण होईल ? ॥ २३१ ॥

जो साच जेथूनि उपजे । तयातें आदि हें साजे ।
 आतां नाहींचि तो महणिजे । कोठूनियां ? ॥ २३२ ॥

महणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगों कवण माये ।
 यालार्हीं नाहींपणेंचि होये । अनाटि छा ॥ २३३ ॥

वांझेचिया लेंका । कैंची जन्मपत्रिका ।
 जभीं निळी भूमिका । कैं कल्पूं पां ॥ २३४ ॥

व्योमकुसुमांचा पांडवा । कवणे देंतु तोडावा ।
 महणौनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैंची ? ॥ २३५ ॥

जैसें घटावें नाहींपण । असतचि असे केलेनिवीण ।
 तैसा समूळ वृक्षुजाण । अनाटि छा ॥ २३६ ॥

अर्जुनाएसेनि पाहीं । आवंतु ययासि नाहीं ।
 माजीं स्थिती आभासे कांहीं । परी टवाळ ते ॥ २३७ ॥

ब्रह्मगिरीहूनि न निंगे । आणि समुद्रीही कीर न रिंगे ।
 माजीं दिसे वाउंगे । मृगांबुजैसे ॥ २३८ ॥

तैसा आवंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं ।
 परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥ २३९ ॥

नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे ।
 तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥ २४० ॥

ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे ।
 लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥ २४१ ॥

आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां ।
 तरी दिसणेही क्षणा एका । होय जाय ॥ २४२ ॥

स्वप्नीही मानिलें लटिके । तरी निर्वाहो कां एकसाऱ्यें ।
 तेवीं आभासु हा क्षणिके । रिताचि गा ॥ २४३ ॥

देखतां आहे आवडे । घेऊ जाइजे तरी नातुडे ।
 जैसा टिकु कीजे माकडे । जळामाजीं ॥ २४४ ॥

तरंगभंगु सांडीं पडे । विजूही न पुरे होडे ।
 आभासासि तेणे पाडे । होणे जाणे गा ॥ २४५ ॥

जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठीमोरा ।
 तैसी रिथती नाहीं तरुवरा । भवरूपा यया ॥ २४६ ॥

एवं आटि ना अंतु रिथती । ना रूप ययासि आथी ।
 आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूलणी गा ॥ २४७ ॥

आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी ।
 तरी आतां आत्माज्ञानाच्या लोटीं । खांडेनि गा ॥ २४८ ॥

वांचूणि ज्ञानेवीण ऐके । उपाय करिसी जितुके ।
 तिठीं गुंफसि अधिके । रुखीं इये ॥ २४९ ॥

मग किती खांदोखांटीं । याया हिंडावे ऊर्ध्वी अर्धी ।
 महणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक् ज्ञाने ॥ २५० ॥

एरहीं दोरीचिया उरगा । डांगा मेलवितां पैं गा ।
 तो शिणुचि वाउगा । केला होय ॥ २५१ ॥

तरावया मृगजातीगंगा । डोणीलागीं धांवतां दांगा- ।
 मार्जीं वोहळे बुडिजे पैं गा । साव जेवीं ॥ २५२ ॥

तेवीं नाथिलिया संसारा । उपाई जावतया वीरा ।
 आपणपैं लोपे वारा । विकोरीं जाय ॥ २५३ ॥

महणौनि स्वप्नींचिया घाया । औखद चेवोचि धनंजया ।
 तेवीं अज्ञानमूळा याया । ज्ञानचि खडग ॥ २५४ ॥

परी तेवि लीला परजवे । तैसें वैराग्यावें नवे ।
 अभंगबळ होआवे । बुद्धीसी गा ॥ २५५ ॥

उठलेनि वैराग्यें जेणे । छा त्रिवर्गु ऐसा सांडणे ।
 जैसें वमुनियां सुणे । आतांचि गेलें ॥ २५६ ॥

छा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा ।
 विटवी तो होआवा । वैराग्यलाढु ॥ २५७ ॥

मग देहाहंतेवे दळे । सांडूनि एकेति वेळे ।
 प्रत्यक्षबुद्धी करतळे । छातवसावे ॥ २५८ ॥

निसळे विवेकसाठणे । जें ब्रह्माहमसिमबोधे सणाणे ।
 मग पुरतेनि बोधे उटणे । एकतेचि ॥ २४९ ॥

परी निश्चयाचे मुष्टिबल । पाहावे एकदोनी वेल ।
 मग तुळावे अति चोखाळ । मननवरी ॥ २५० ॥

पाठी हतियेरां आपण्यां । निटिध्यासें एक जालिया ।
 पुढे दुजे नुरेल घाया- पुरतें गा ॥ २५१ ॥

तें आत्मज्ञानाचें खाडे । अद्वैतप्रभेवेनि वाडे ।
 नेंदील उरों कवणेकडे । भववृ क्षारी ॥ २५२ ॥

शरदागर्मीचा वारा । जैसा केल फेडी अंबरा ।
 का उदयला रवी आंधारा । घोंटु भरी ॥ २५३ ॥

नाना उपवढ होतां खेंवो । नुरे स्वप्नसंब्रमाचा ठावो ।
 स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसें ॥ २५४ ॥

तेळ्हां ऊर्ध्वी चेंमूळ । कां आर्धीचे छन शाखाजाळ ।
 तें कांहींचि न दिसे मृगजळ । चांदिणां जेवी ॥ २५५ ॥

ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खडगलता ।
 छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळाते ॥ २५६ ॥

ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्त्तन्ति भूयः ।
तमेव चादृं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृतापुराणी ॥ ४ ॥

मग इंदंतेसि वाळले । जें मीपणेवीण डाहारले ।
 तें रूप पाहिजे आपले । आपणचि ॥ २५७ ॥

परी दर्पणाचेनि आधारे । एकति करून तुसरे ।
 मुख पाहाती गळहारे । तैसें नको ढो ॥ २५८ ॥

हैं पाहाणें ऐसे असे तीरा । जैसा न बोडलिया विहिरा ।
 मग आपलिया उगमीं झारा । भरोनि ठाके ॥ २६९ ॥

नातरी आटलिया अंभ । निजबिंबीं प्रतिबिंब ।
 निछटे कां नर्मीं नभ । घटाभार्मीं ॥ २७० ॥

नाना इंधनांशु सरलेया । वनिं परते जेर्मीं आपणपर्यां ।
 तैसें आपेआप धनंजया । न्याहाळणें जें ना ॥ २७१ ॥

जिव्हे आपली चती चाखणें । चक्षू निज बुबुळ देखणें ।
 आहे तया ऐसें निरीक्षणें । आपुतें पैं ॥ २७२ ॥

कां प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे ।
 नाना पाणी भरलें खोळे । पाणियाचिये ॥ २७३ ॥

आपणचि आपणयातें । पाहिजे जें अटैतें ।
 तें ऐसें होय निरुतें । बोलिजतु असे ॥ २७४ ॥

जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे ।
 आद्यपुरुष कां मऱ्हिजे । जया ठायातें ॥ २७५ ॥

तेथढी उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा ।
 मग नामरूपाचा तडंबा । करिती वायां ॥ २७६ ॥

पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले ।
 पुढती न यों इया निगाले । पैजाजेथ ॥ २७७ ॥

संसाराचिया पायां पुढां । पळती वीतरान छोडा ।
 औलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां ॥ २७८ ॥

अहंतादिभावां आपुतियां । झाडा देऊनि आद्यवेया ।
 पत्र घेती झानिये जया । मूळघरासी ॥ २७९ ॥

पैं जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी ।
 वाढती आशा जैशी कोरडी । निटैवाची ॥ २८० ॥

जिये कां वस्तूचे नेणणे । आणिले थोर जगा जाणणे ।
 नाहीं तें नांदविले जेणे । मी तूं जर्णी ॥ २८१ ॥

पार्थी तें वस्तु पाहिले । आपण्ये आपुले ।
 पाहिजे जैसें हिंवते । हिंव हिंवे ॥ २८२ ॥

आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया ।
 तरी जया कां भेटलिया । येणेवि नाहीं ॥ २८३ ॥

परी तया भेटती ऐसे । जे ज्ञाने सर्वत्र सरिये ।
 महाप्रळयांबूचे जैसे । भरलेपण ॥ २८४ ॥

निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा ।
दन्दैर्विमुक्ताः सुखदुःखसंइर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ ५ ॥

जया पुरुषांचे कां मन । सांडोनि गेले मोह मान ।
 वर्षांतीं जैसें घन । आकाशाते ॥ २८५ ॥

निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवीं सोयरा ।
 तैसें नागवती विकारां । वेटाळूं जे ॥ २८६ ॥

फकली केळी उन्मूळे । तैसी आत्मताभें प्रबले ।
 तयाची क्रिया ठाळेंठाळे । गळती आहे ॥ २८७ ॥

आनी लगलिया रुखीं । देखोनि सैंगपळती पक्षी ।
 तैसें सांडिले अशेखीं । विकल्पीं जे ॥ २८८ ॥

आईके सकळ दोषतृणीं । अंकुरिजती जिये मेटिनी ।
 तिये भेटबुद्धीची काढाणी । नाहीं जयाते ॥ २८९ ॥

सूर्योदयासरिसी । रात्रि पळोनि जाय अपैरी ।
 गेली देहाहंता तैसी । अविद्येसर्वे ॥ २९० ॥

पै आयुष्यहीना जीवातें । शरीर सांडी जेवीं अवचितें ।
 तेवीं निरसुरें ढैतें । सांडिले जे ॥ २९१ ॥

लोहावें शांकडें परिसा । न जोडे अंधारु रघि जैसा ।
 ढैतबुद्धीचातैसा । सदा दुकाळ जया ॥ २९२ ॥

अगा सुखदुःखाकारें । ढंडें देढीं जियें गोचरें ।
 तियें जयां कां समोरें । होतीविना ॥ २९३ ॥

श्वर्जींचे रज्य कां मरण । नोहे हर्षशोकांसि कारण ।
 उपवढलिया जाण । जियापरी ॥ २९४ ॥

तैसें सुखदुःखरूपीं । ढंढीं जे पुण्यपार्पीं ।
 न घेपिजती सर्पी । गरुड जैसें ॥ २९५ ॥

आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचें क्षीर ।
 चरताति जे सविचार । राजहंसु ॥ २९६ ॥

जैसा वर्षोनि भूतलीं । आपला रसु अंशुमाळी ।
 मानौता आणी रळिमजाळीं । बिंगासीचि ॥ २९७ ॥

तैसें आत्मभ्रांतीसाठीं । वरतु विखुरली बारावाटीं ।
 ते एकवटिती ज्ञानवटीं । अखंड जे ॥ २९८ ॥

किंबहुना आत्मयाचा । निर्धारीं विवेकु जयांचा ।
 बुडाला वोधु गंगेचा । सिंधूमार्जीं जैसा ॥ २९९ ॥

पै आघरेंचि आपुलेंपणे । नुरेचि जया अभिलाषणे ।
 जैसें येथूनि परहां जाणें । आकाशा नाहीं ॥ ३०० ॥

जैसा अनीचा डोंगरु | नेघे कोणी बीज अंकुरु ।
 तैसा मनीं जयां विकारु | उटैजेना ॥ ३०१ ॥

जैसा काढलिया मंदराचलु | शहे क्षीराळिध निश्चलु ।
 तैसा नुठी जयां सलु | कामोर्मीचा ॥ ३०२ ॥

चंद्रमा कर्णी धाला | न दिसे कोणे आंगी वोसावला ।
 तेवीं अपेक्षेचा अवखला | न पडे जयां ॥ ३०३ ॥

हें किती बोलूं असांगडे | जेवीं परमाणु बुरे वायूपुढे ।
 तैरें विषयांचे नावडे | नांवति जयां ॥ ३०४ ॥

एवं जे जे कोणी ऐसे | केले ज्ञानाग्निं हुताशें ।
 ते तेथ मिळती जैसें | हेमीं हेम ॥ ३०५ ॥

तेथ म्हणिजे कवणे ठाई | ऐसेही पुससी कांहीं ।
 तरी तें पद ना नाहीं | वेंचु जया ॥ ३०६ ॥

दृश्यपणे देखिजे | कां झेयत्वे जाणिजे ।
 अमुके ऐसे म्हणिजे | तें जें नव्हे ॥ ३०७ ॥

न तद्रासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।
यद्रत्वा न निवर्तन्ते तद्राम परमं मम ॥ ६ ॥

पैं दीपाचिया बंबाळीं | कां चंद्र छन जें उजली ।
 हें काय बोलौं अंशुमाळी | प्रकाशी जें ॥ ३०८ ॥

तें आघवेंचि दिसणे | जयाचे कां न देखणे ।
 विष्व भासतसे जेणे | लपालेनी ॥ ३०९ ॥

जैसें शिंपीपण हारपे | तंव तंव खरें होय रुपे ।
 कां दोरी लोपतां सापे | फार होइजे ॥ ३१० ॥

तैर्यां चंद्रसूर्यादि थोरे । इयें तेजें जियें फारे ।
 तियें जयावेनि आधारे । प्रकाशती ॥ ३११ ॥

ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी ।
 चंद्रसूर्याच्या मानसीं । प्रकाशे जे ॥ ३१२ ॥

मण्णौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूच्या प्रकाशा ।
 यालानीं तेज जें तेजसा । तें वस्तूचें आंग ॥ ३१३ ॥

आणि जयाच्या प्रकाशीं । जग हारपे चंद्रांकसीं ।
 सचंद्र नक्षत्रें जैर्यां । दिनोदर्यां ॥ ३१४ ॥

नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वर्णाची डिंडीमा मावळे ।
 कां नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥ ३१५ ॥

तैसा जिये वस्तूच्या ठारीं । कोणहीच कां आभासु नाहीं ।
 तें माझें निजधाम पाहीं । पाटावें गा ॥ ३१६ ॥

पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौरीं पाउले ।
 महोदर्धीं कां मिनले । स्रोत जैसे ॥ ३१७ ॥

कां लवण्णाची कुंजरी । सूक्तिया लवणसागरीं ।
 होयचि ना माघारी । परती जैसी ॥ ३१८ ॥

नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वनिष्ठजवाळा ।
 नाहीं तप्तलोहौनि जळा । निघणे जेवीं ॥ ३१९ ॥

तेवीं मजरीं एकवट । जे जाले झानें चोखट ।
 तथां पुनरातृ तीचीवाट । मोडली गा ॥ ३२० ॥

तेथ प्रज्ञापृ थवीचारावो । पार्थु मृणे जी जी पसावो ।
 परी विनंती एकी देवो । वित देतु ॥ ३२१ ॥

तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती ।
 ते देवेंसि भिन्न आस्थी । कर्ण अभिन्न जी ॥ ३२२ ॥

जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हैं असंबद्ध ।
 जे फुलां गेलें पट्पद । ते फुलेंचि होती पां ॥ ३२३ ॥

पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यी शिवोनि जैसे ।
 मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥ ३२४ ॥

नातरी तूंहिते स्वभावें । तरी कोणे कोणासि मिळावें ।
 आपण्यासी आपण रूपावें । शस्त्रे केवी ? ॥ ३२५ ॥

महणौनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा ।
 नये बोलों अवयवां । शरीरेसीं ॥ ३२६ ॥

आणि जे सदां वेगले तुजसीं । तयां मिळणीं नाहीं कोणे दिवणीं ।
 मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ? ॥ ३२७ ॥

तरी कोण गा ते तूंतें । पावोनि न येती माघौते ।
 हैं विष्वतोमुखा मातें । बुझावीं जी ॥ ३२८ ॥

इये आक्षेपीं अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा ।
 तोषला बोध शिष्याचा । देखोनियां ॥ ३२९ ॥

मग महणे गा महामती । मातें पावोनि न येती पुढती ।
 ते भिन्नाभिन्न रिती । आहाती ठोनी ॥ ३३० ॥

जैं विवेके खोलें पाहिजे । तरी मी तेचि ते सहजे ।
 ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ॥ ३३१ ॥

जैसे पाणियावरी वेगळ । तक्षपतां दिसती कल्लोळ ।
 एरहवीं तरी निखिल । पाणीचि तें ॥ ३३२ ॥

कां सुवर्णाहुनि आनें । लेणीं गमती भिन्नें ।
 मग पाहिजे तंव सोनें । आघवेंचि तें ॥ ३३३ ॥

तैसें ज्ञानाचिये दिठी । मजर्सीं अभिन्नाचि ते किरीटी ।
 येर भिन्नपण तें उठी । अज्ञानास्तव ॥ ३३४ ॥

आणि साचोकारेनि वस्तुविचारें । कैव्ये मज एकासि दुसरें ।
 भिन्नाभिन्नव्यवहारें । उमसिजेल ॥ ३३५ ॥

आघवेंचि आकाश सूनिं पोर्टीं । बिबति जें आते खोटी ।
 तें प्रतिबिंब के उठी । के रश्मि शिरे ? ॥ ३३६ ॥

कां कल्पांतीचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया ? ।
 मृणांगि कैव्ये अंश अविक्रिया । एका मज ॥ ३३७ ॥

परी ओघाचेनि मेळे । पाणी उजू परी वांकुडे जाले ।
 रवी दुजेपण आले । तोयबने ॥ ३३८ ॥

व्योम चौफळे कीं वाटोळे । हैं ऐसें कायिसयाही मिळे ।
 परी घटमर्सीं वेटाळे । तैसेंही आथी ॥ ३३९ ॥

ठां गा निट्रेवेनि आधारे । काय एकलेनि जग न भरे ? ।
 स्वप्नींचेनि जें अवतरे । गायपणे ॥ ३४० ॥

कां मिनलेनि किडाळे । वानिभेदासि ये सोळे ।
 तैसा स्वमार्ये वेटाळे । शुद्ध जैं मी ॥ ३४१ ॥

तें अज्ञान एक रळे । तोणे कोऽहंविकल्पाचैं मांडे ।
 मग विवर्णनि कीजे फुडे । देहो मी ऐसे ॥ ३४२ ॥

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीनिद्र्याणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ ७ ॥

ऐसें शरीराचि येवढे । जै आत्मज्ञान वेगळे पडे ।
 तैं माझा अंशु आवडे । थोडेपणे ॥ ३४३ ॥

समुद्र कां वायुवर्णे । तरंगाकार उल्लये ।
 तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेर्वी ॥ ३४४ ॥

तेर्वीं जडातें जीवविता । देहाढंता उपजविता ।
 मी जीव गमे पंडुसुता । जीवलोकीं ॥ ३४५ ॥

पैं जीवाविया बोधा । गोचरु जो हा धांदा ।
 तो जीवलोकशब्दा । अभिप्रातो ॥ ३४६ ॥

अगा उपजणे निमणे । हैं साचवि जे कां मानणे ।
 तो जीवलोकु मी मृष्णे । संसारु हन ॥ ३४७ ॥

एवंविध जीवलोकीं । तूं मातें ऐसा अवलोकीं ।
 जैसा चंद्रु कां उदर्कीं । उदकातीत ॥ ३४८ ॥

पैं काळमीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा ।
 आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ॥ ३४९ ॥

तैंसें अनादिपण न मोडे । माझें अक्रियत्व न खंडे ।
 परी कर्ता भोक्ता ऐसें आवडे । ते जाण गा श्रांती ॥ ३५० ॥

किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु ।
 बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपयां ॥ ३५१ ॥

पैं मनादि साही इंद्रिये । श्रोत्रादि प्रकृतिकार्ये ।
 तियें माझीं मृणौनि होये । व्यापाराळळ ॥ ३५२ ॥

जैसें खपनीं परिग्राजें । आपणपयां आपण कुटुंब होईजे ।
 मग तयाचेनि धांविजे । मोहें सैंया ॥ ३५३ ॥

तैसा आपलिया विस्मृती। आत्मा आपणचि प्रकृती- ।
 सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ॥ ३७४ ॥

मनाच्या रथीं वळये । श्रवणाचिया ढारें निघे ।
 मग शब्दाचिया रिघे । रानामार्जी ॥ ३७५ ॥

तोचि प्रकृतीचा वाणोश । त्वचेचिया मोहया ।
 आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ॥ ३७६ ॥

कोणे एके अवसरीं । रिघोनि बेत्राव्या ढारीं ।
 मग रूपाच्या डोंगरीं । रौं शहिंडे ॥ ३७७ ॥

कां रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा ।
 रसाचा दरकुटा । भरोंचि लागे ॥ ३७८ ॥

नातरी येणेंचि द्याणे । जै देहांशु करी निघणे ।
 मग गंधाची दारूणे । आडवें लंघी ॥ ३७९ ॥

ऐसेनि देहेंद्रियनायके । धरूनि मन जवळिके ।
 भोगिजती शब्दाटिके । विषयभरणे ॥ ३८० ॥

शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्नन्धानिवाशयात् ॥ ८ ॥

परी कर्ता भोक्ता ऐसे । हैं जीवाचे तैंचि दिसे ।
 जै शरीरीं कां पैसे । एकाधिये ॥ ३८१ ॥

जैसा आथिला आणि विलासिया । तैंचि वोळखों ये धनंजया ।
 जै राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ॥ ३८२ ॥

तैसा अहंकर्तृत्वाचावाङु । कां विषयेंद्रियांचा धुमाङु ।
 ठा जाणिजे तैं निवाङु । जै देह पाविजे ॥ ३८३ ॥

अथवा शरीरातें सांडी । तरही इंद्रियांची तांडी ।
 हे आपणयांसवें काढी । घेऊनि जाय ॥ ३६४ ॥

जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति ।
 कां साइखडेयाची गती । सूत्रतंतू ॥ ३६५ ॥

नाना मावळतेनि तपणे । वेईजेती लोकांची दर्शने ।
 हें असो द्रुती पवने । नेईजे जैसी ॥ ३६६ ॥

तेवीं मनःषष्ठां याया । इंद्रियांतें धनंजया ।
 देहराजु ने देहा- । पासूनिगेला ॥ ३६७ ॥

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घाणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥ ९ ॥

मग येथ अथवा रवर्गी । जेथ जें देह आपंगी ।
 तेथ तैसेचिपुढती पांगी । मनादिक ॥ ३६८ ॥

जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा ।
 मग उजळिजे तेथ तेथवां । तैसाचिफांके ॥ ३६९ ॥

तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी ।
 येतुले हें किरीटी । गमेचि गा ॥ ३७० ॥

जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेचि भोगिला ।
 अथवा देहोनि गेला । हें साचचि मानिली ॥ ३७१ ॥

एरहर्वीं येणे आणि जाणे । कां करणे छा भोगणे ।
 हें प्रकृतीचे तेणे । मानियेले ॥ ३७२ ॥

उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १० ॥

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं ।

यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ ११ ॥

परी देहाचे मोटके अमे । आणि चेतना तेथ उपलभे ।

तिये चळवळेचेनि लोभे । आला महणती ॥ ३७३ ॥

तैसेंचितां संगती । इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती ।

तया नांत सुभद्रापती । भोगणे जया ॥ ३७४ ॥

पाठीं भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे ।

तैर्थे गेला गेला ऐर्ये । बोभाती गा ॥ ३७५ ॥

ऐ रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा ।

रुखु नसे तैर्थे पांडवा । नाहीं तो गा ? ॥ ३७६ ॥

कां आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपै तेथ देखिजे ।

तरी तैधवांचि जालें मानिजे । काय आर्धी नाहीं ? ॥ ३७७ ॥

कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा ।

तरी आपणपै नाहीं ऐसा । निश्चयो करावा ? ॥ ३७८ ॥

शब्द तरी आकाशाचा । परी कपाळी पिटे मेघाचा ।

कां चंद्री वेगु अआचा । अरोपिजे ॥ ३७९ ॥

तैसें होइजे जाइजे देहें । तें आत्मसत्ते अविक्रिये ।

निष्टंकिती गा मोहें । आंधाले ते ॥ ३८० ॥

येथ आत्मा आत्मयात्वा ठारीं । देखिजे देहींचा धर्मू देहीं ।

ऐसे देखणे तें पाहीं । आन आहाती ॥ ३८१ ॥

ज्ञाने कां जयाचे डोळे । देखोनि न राहती देहींचे खोळे ।

सूर्यरुद्रमी आणियाळे । ग्रीष्मीं जैसे ॥ ३८२ ॥

तैसे विवेकाचेनि पैसे । जयांची सफूर्ती रवरुपीं बैसे ।
 ते ज्ञानिये देखती ऐसे । आत्मयाते ॥ ३८३ ॥

जैसें तारांगणीं भरते । गगन समुद्रीं बिंबते ।
 परीं ते तुटोनि नार्हीं पडिले । ऐसे निवडे ॥ ३८४ ॥

गगन गगनीयि आहे । हैं आभासे ते वाये ।
 तैसा आत्मा देखती देहे । गंवसिलाही ॥ ३८५ ॥

खलाळाच्या लगबर्गीं फेडूनि खलाळाच्या भार्गीं ।
 देखिजे चंद्रिका कां उगी । चंद्रीं जेवी ॥ ३८६ ॥

कां नाडरवि भेरे शोषे । सूर्यू तो जैसा तैसाचि असे ।
 देह होतां जातां तैसे । देखती माते ॥ ३८७ ॥

घटु मठु घडले । तेवि पाठीं मोडले ।
 परी आकाश ते संचते । असतचि असे ॥ ३८८ ॥

तैसे अखंडे आत्मसते । अज्ञानदृष्टि कतिपते ।
 हैं देहवि होते जाते । जाणती फुडे ॥ ३८९ ॥

चैतन्य वढे ना वोढटे । वेष्टवी ना वेष्टे ।
 ऐसे आत्मज्ञाने चोखते । जाणती ते ॥ ३९० ॥

आणि ज्ञानही आपैते होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल ।
 सकळ शास्त्रांचे येईल । सर्वस्व हातां ॥ ३९१ ॥

परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिणे मानर्ही ।
 तरी सर्वात्मका मजर्सी । नव्हेहि भेटी ॥ ३९२ ॥

पैं तोड भरो कां विवारा । आणि अंतःकरणीं विषयांसि थारा ।
 तरी नातुरुं धनुर्धरा । त्रिशुद्री मी ॥ ३९३ ॥

हां गा वोसणतयाच्या ब्रंथीं | काई तुटती संसारगुंती ? |
 कर्ण परिवसिलिया पोथी | वाचिली होय ? || ३९४ ||
 नाना बांधोनियां डोळे | ग्राणीं लाविजती मुक्ताफळे |
 तरी तयार्हे काय कळे | मोल मान ? || ३९५ ||
 तैसा विलीं अठंते ठावो | आणि जिभे सकळशास्त्रांचा शरावो |
 ऐसेनि कोडी एक जन्म जावो | परी न पविजे मातें || ३९६ ||
 जो एक मी कां समर्तीं | व्यापकु असें भूतजार्तीं |
 ऐक तिये व्यासी | रूप करू || ३९७ ||

यदादित्यगतं तेजो जगद्गासयतेऽखिलम्।
यच्चन्द्रमसि यच्चाङ्गौ ततेजो विद्धि मामकम् ॥ १२ ॥
 तरी सूर्यासकट आघावी | हे विश्वरवना जे दावी |
 ते ढीसि माझी जाणावी | आव्यांतीं आहे || ३९८ ||
 जल शोषूनि गेलिया सविता | ओलांश पुरवीतसे जे माघौता |
 ते चंद्रीं पंडुसुता | ज्योत्स्ना माझी || ३९९ ||
 आणि दठन-पाचनसिद्धी | करीतसे जें निरवधी |
 ते हुताशीं तेजोवृद्धी | माझीचि गा || ४०० ||
गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुण्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा स्वात्मकः ॥ १३ ॥
 मी रिगालों असें भूतलीं | मृणांगि समुद्र महाजर्लीं |
 हे पांशूचिंडेपुळी | विरेहिना || ४०१ ||
 आणी भूतेही चरावरें | हे धरितसे जियें अपारें |
 तियें मीचि धरी धरे | रिणोनियां || ४०२ ||

गगर्नि मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसें अमृता ।
 भरला जालों चालता । सरोवर ॥ ४०३ ॥

तेथूनि फांकती रशिमकर । ते पाट पेलूनि अपार ।
 सर्वोषधीचे आगर । भरित असें मी ॥ ४०४ ॥

ऐसेनि सख्याटिकां सकलां । करी धान्यजाती युकाळा ।
 दें अनन्दारां जिब्हाळा । भूतजातां ॥ ४०५ ॥

आणि निपजविलें अन्न । तरी तैसें कैवें दीपन ।
 जेणे जिरुनि समाधान । भोगिती जीव ॥ ४०६ ॥

अहं वैश्वानरे भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यनन्च चतुर्तिधम् ॥ १४ ॥

म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं । करुनि कंदावरी आगिठी ।
 दीसि जठरींही किशीटी । मीचि जालों ॥ ४०७ ॥

प्राणापानाच्या जोडभार्तीं । फुंकफुंकोनियां अहोराती ।
 आटीतसें नेणों किती । उदरामार्जी ॥ ४०८ ॥

शुष्के अथवा रिनब्धे । सुपतवे कां विठ्डब्धे ।
 परी मीचि गा चतुर्तिधे । अन्ने पर्ची ॥ ४०९ ॥

एवं मीचि आघवें जन । जना निरवितें मीचि जीवन ।
 जीवर्नि मुख्य साधन । वनिहरी मीचि ॥ ४१० ॥

आतां ऐसियाढीवरी काई । सांगों व्याप्तीची नवाई ।
 येथ दुजें नाढीचि घेई । सर्वत मी गा ॥ ४११ ॥

तरी कैसेनि पां वेखें । सदा सुखियें एके ।
 एके तियें बहुदुःखें । क्रांत भूतें ॥ ४१२ ॥

जैसी सगळिये पाटणीं । एकेचि दीपे दिवेलावणी ।
 जालिया कां न देखणी । उरलीं एके ॥ ४१३ ॥

ऐसी हन उरिविरी । करित आहासि मानरीं कर्ण ।
 तरी परिस तेही निकी । शंका फेडुं ॥ ४१४ ॥

पैं आघवा मीचि असें । येथ नाठीं कीर अनारिसें ।
 परी प्राणियांचिया उल्लासें । बुद्धि ऐसा ॥ ४१५ ॥

जैसें एकचि आकाशधनी । वावातिशेणीं आनार्णी ।
 वाजावें पडे भिन्नीं । नादांतरीं ॥ ४१६ ॥

कां लोकचेष्टीं वेगळालां । जो हा एकचि भानु उढैला ।
 तो आनानी परी गेला । उपयोगासी ॥ ४१७ ॥

नाना बीजधर्मानुरूप । झाडीं उपजविलें आप ।
 तैसें परिणमतें स्वरूप । माझें जीवां ॥ ४१८ ॥

अगा नेणा आणि चतुरा । पुढां निळयांचा दुसरा ।
 नेणा सर्पत्वें जाला येगा । सुखालार्णी ॥ ४१९ ॥

हें असो खातीचें उठक । शुक्रीं मोर्तीं व्याळीं विख ।
 तैसा सज्जानांसी मी सुख । दुःख तों अज्जानांसी ॥ ४२० ॥

सर्वर्या चाहं हृषि संगिविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
 वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृदेवविदेवचाहम् ॥ ४१ ॥

एरुहर्तीं सर्वाच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी ।
 जे बुद्धि झुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ ४२१ ॥

परी संतासवे वसतां । योगज्ञानीं पैसतां ।
 गुरुवरण उपासितां । वैराघ्येणीं ॥ ४२२ ॥

येणेंचि सत्कर्मे । अशेषही अज्ञान विरमे ।
 जयांचे अहं विश्वामे । आत्मरूपी ॥ ४२३ ॥

ते आपेआप देखोनि देखर्वी । मियां आत्मेनि सदा सुखी ।
 येथे मीवांचून अवलोकी । आन हेतु असे ? ॥ ४२४ ॥

अगा शूर्योदयो जालिया । शूर्ये शूर्याचि पठावा धनंजया ।
 तेवीं मातें मियां जाणावया । मीचि हेतु ॥ ४२५ ॥

ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरववि ऐकतां ।
 देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥ ४२६ ॥

ते रवर्गसंसारालार्गी । धांततां कर्ममार्गी ।
 दुःखाच्या सेलभार्गी । विभागी होती ॥ ४२७ ॥

परी हेही होणे अर्जुना । मजविरतव तया अज्ञाना ।
 जैसा जागताचि हेतु खप्ना । निद्रेतें होय ॥ ४२८ ॥

ऐं अश्वे ठिवसु हरपता । तोहि दिवसेंचि जाणो आला ।
 तेवीं मी नेणोनि विषयो देखिला । मजविरतव भूर्ती ॥ ४२९ ॥

एवं निद्रा कां जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया ।
 तेवीं ज्ञाना अज्ञाना जीवां यां । मीचि मूळ ॥ ४३० ॥

जैसें सर्पत्वा कां दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा ।
 तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियांचि सिद्धु ॥ ४३१ ॥

मठणौनि जैसा असें तैसया । मातें नेणोनि धनंजया ।
 वेदु जाणो गेला तंव तया । जालिया शाखा ॥ ४३२ ॥

तरी तिहीं शाखाभेटीं । मीचि जाणिजे त्रिशुद्धी ।
 जैसा पूर्वापरा नटी । समुद्रवि ठी ॥ ४३३ ॥

आणि महायिद्वांतापार्शी । श्रुति हारपतीं शब्देर्शी ।
 जैसिया सगंधा आकाशीं । गातलहरी ॥ ४३४ ॥

तैसे यमस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसे निवांत ।
 तें मीचि कर्णी यथावत । प्रकटोनियां ॥ ४३५ ॥

पाठीं श्रुतिसकट अशेष । जग हारये जेथ निःशेष ।
 तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥ ४३६ ॥

जैसे निर्देलिया जागिजे । तेळ्हां ख्यालीचे कीर नाहीं दुजें ।
 परी एकत्वही देखों पाविजे । आपलेंचि ॥ ४३७ ॥

तैसे आपलें अद्यापण । मी जाणतसे दुजेनवीण ।
 तयाही बोधाकारण । जाणता मीचि ॥ ४३८ ॥

मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा ।
 उरणे नाहीं वीरा । जयापरी ॥ ४३९ ॥

तेवीं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये ।
 तरही नाहीं कीर नोहे । आणि न साहे असणेही ॥ ४४० ॥

पैं विष्व घेऊनि गेला मागेर्शी । तया चोरातें कवण के निंतसी ? ।
 जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ॥ ४४१ ॥

ऐसी जडाजडव्यासी । रूप करितां कैवल्यपती ।
 ठीं केली निरूपहितीं । आपुत्या रूपीं ॥ ४४२ ॥

तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनीं उमटला कैसा ।
 व्योर्मींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवीं ॥ ४४३ ॥

कां प्रतिभिंती चोखटे । समोरील वित्र उमटे ।
 तैसा अर्जुने आणि वैकुंठे । नांदतसे बोधु ॥ ४४४ ॥

तरी बाप वस्तुरुवभावो । फावे तंव तंव गोडिये थांवो ।
 महणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुनमहणे ॥ ४४७ ॥

जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक जें आतां ।
 स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ॥ ४४८ ॥

ते एक वेळ अव्यंगताणे । कीजो कां मजकारणे ।
 तेथ द्वारकेचा नाथु महणे । भले केले ॥ ४४९ ॥

पैं अर्जुना आम्हांहि वाडेकोडे । अखंड बोलों आवडे ।
 परी काय कीजे न जोडे । पुसातें ऐसे ॥ ४५० ॥

आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तूं केवळ ।
 जे तोंड भर्णगि निखळ । आलासि पुसों ॥ ४५१ ॥

जें अट्टैताहीवरी भोगिजे । तें अनुभवींच तूं विरजे ।
 पुसोनि मज माझे । देतासि सुख ॥ ४५० ॥

जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणें आपला डोळा ।
 तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी ॥ ४५१ ॥

तुवां नेणोनि पुसावें । मग आम्ही परिसंक बैसावें ।
 तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ॥ ४५२ ॥

ऐसें महणौनि आलिंगिले । कृपाष्ठी अवलोकिले ।
 मग देवो काय बोलिले । अर्जुनेसीं ॥ ४५३ ॥

पैं ठोर्हीं वोर्हीं एक बोलणे । ठोर्हीं चरणीं एक चालणे ।
 तैसें पुसाणे सांगणे । तुझें माझे ॥ ४५४ ॥

एवं आम्ही तुम्ही येथें । देखावें एका अर्थातिं ।
 सांगतें पुसातें येथें । ठोन्ही एक ॥ ४५५ ॥

ऐसा बोलत देवो भुलता मौहें । अर्जुनाते आलिंगूनि ठाये ।
 मग बिहाला मृणे नैहें । आवडी हे ॥ ४७६ ॥

जाले इक्षुरसावें ढाळ । तरी लवण देणे किडाळ ।
 जे संवादसुखावें रसाळ । नासेल थितें ॥ ४७७ ॥

आधींच आमठां यया काढीं । नरनारायणासी भिन्न नाढीं ।
 परी आतां जिरो माझ्या ठाई । वेगु छा माझा ॥ ४७८ ॥

इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण मृणे वीरिशा ।
 पैं गा तो तुवां कैसा । प्रङ्गु केला ? ॥ ४७९ ॥

जो अर्जुन श्रीकृष्णीं विरत होता । तो परतोनि मानुता ।
 प्रङ्गावलीची कथा । ऐकों आला ॥ ४८० ॥

तेथ सदगदें बोलें । अर्जुनें जी जी मृणितलें ।
 निरुपाधिक आपुलें । रूप सांगा ॥ ४८१ ॥

यया बोला तो शारद्गी । तेंचि सांगावयालागीं ।
 उपाधी दोहीं भागीं । निरुपीत असे ॥ ४८२ ॥

पुस्तिलिया निरुपठित । उपाधि कां सांगे येथ ।
 हें कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ॥ ४८३ ॥

तरी ताकाचें अंश फेडणे । याचि नांव लोणी काढणे ।
 चोखाविये शुद्धी तोडणे । कीडचि जेतीं ॥ ४८४ ॥

बाबुलीचि सारावी हातें । परी पाणी तंव असे आइतें ।
 अश्चिं जावें गनन तें । सिद्धाचि कर्ही ॥ ४८५ ॥

वरीत कोंडियाचा गुंडाळा । झाझूनि केलिया वेगळा ।
 कण्यु घेतां विरंगोळा । असे काई ? ॥ ४८६ ॥

तैसा उपाधि उपहितां । शेवटु जेथ विचारितां ।
 तें कोणातेही न पुसतां । निरुपाधिक ॥ ४६७ ॥

जैसें न सांगणेवरी । बाळा पतीसी रूप करी ।
 बोल निमालेपणे विवरी । अचर्चातें ॥ ४६८ ॥

पैं सांगणेया जोगें नव्हे । तेथीतें सांगणे ऐसे आहे ।
 महणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आर्दी ॥ ४६९ ॥

पाडिव्याची चंद्रेखा । निरुती दावावया शाखा ।
 दाविजे तेवीं औपाधिका । बोली इया ॥ ४७० ॥

दाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १६ ॥

मग तो महणे गा सव्यसाची । पैं इये संसारपाटणीची ।
 वस्ती साविया टांची । दुपुरुषी ॥ ४७१ ॥

जैसी आघवांचि गगनीं । नांदत दिवोरात्री दोन्ही ।
 तैसे संसार राजधानीं । दोन्हीचि हे ॥ ४७२ ॥

आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहीतें नांव न साहे ।
 जो उदेला गांवेसी खाये । दोहीतें यायां ॥ ४७३ ॥

परी ते तंव गोठी असो । आर्दीं दोन्हीची हे परियेसो ।
 जें संसारग्रामा वसों । आले असती ॥ ४७४ ॥

एक आंधाला वेडा पंगु । येर सर्वांने पुरता चांगु ।
 परी ब्रामगुणे संगु । घडला दोयां ॥ ४७५ ॥

तया एका नाम क्षरु । येरातें महणती अक्षरु ।
 इर्हीं दोहीचि परी संसारु । कोंदला असे ॥ ४७६ ॥

आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु ।
हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचूं गा ॥ ४७७ ॥

तरी महदहंकारा- । लागुनियां धनुर्दरा ।
तृणांतींचापांगोरा- । वरी पैं गा ॥ ४७८ ॥

जें कांठीं सानें थोर । चालतें अथवा रिथर ।
किंबहुना गोचर । मनबुद्धींसि जें ॥ ४७९ ॥

जेतुलें पांचभौतिक घडतें । जें नामरूपा सांपडतें ।
गुणत्रयाच्या पडतें । कामठां जें ॥ ४८० ॥

भूताकृतीर्चे नाणें । घडत भांगरै जेणें ।
काळासि जूं खेळणें । जिहीं कवडां ॥ ४८१ ॥

जाणणेंचि विपरीतें । जें जें कांठीं जाणिजेतें ।
जें प्रतिक्षणीं निमतें । होऊनियां ॥ ४८२ ॥

अगा काढूनि श्रांतीर्चे दांग । उभवी सृष्टीर्चेआंग ।
हें असो बहु जग । जया नाम ॥ ४८३ ॥

पैं अष्टधा भिन्न ऐसें । जें दावितें प्रकृतिमिसें ।
जें क्षेत्रदारां छतिसें । भानी केलें ॥ ४८४ ॥

हें मागीत सांगों किती । अगा आतांचि जें प्रस्तुर्तीं ।
वृ क्षाकाररूपाकृती । निरूपितें ॥ ४८५ ॥

तें आघवेंचि साकारै । कल्पुनी आपणपर्यां पुरे ।
जालें असें तदनुसारे । चैतन्यचि ॥ ४८६ ॥

जैसा कुहां आपणचि बिबें । सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे ।
मग क्षोभला समारंभें । घाली तोथ ॥ ४८७ ॥

कां सलिलीं असतति असे । व्योमातरी व्योम बिंबे जैसे ।
 अद्वैत होऊनि तैसे । द्वैत घेपे ॥ ४८८ ॥

अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरीं ।
 आत्मा विस्मृतीचिकरी । निद्रा तेथ ॥ ४८९ ॥

पैं रवणीं सेजार देखिजे । मग पहुऱणे जैसें तेथ कीजे ।
 तैसें पुरीं शयन देखिजे । आत्मयासी ॥ ४९० ॥

पाठीं तिचे निटेचेनि भरे । मी सुखी दुःखी म्हणत घोरे ।
 अहंममतेचेनि थोरे । वोसणाये शादे ॥ ४९१ ॥

हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता ।
 पुत्र वित कांता । माझे हैं ना ॥ ४९२ ॥

ऐसिया वेंधोनि रवणा । धांवत भवस्वर्गाचिया राना ।
 तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥ ४९३ ॥

आतां ऐक क्षेत्रज्ञ येणे । नामें जयाते बोलणे ।
 जग जीवु कां म्हणे । जिये दशेते ॥ ४९४ ॥

जो आपुलेनि विसरे । सर्व भूतत्वे अनुकरे ।
 तो आत्मा बोलिजे क्षरे । पुरुष नामे ॥ ४९५ ॥

जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आती पुरुषता ।
 वरी देहपुरीं निटैजतां । पुरुषनामे ॥ ४९६ ॥

आणि क्षरपणाचा नायिला । आळु यया ऐसेनि आला ।
 जे उपाधींचि आतला । म्हणौनियां ॥ ४९७ ॥

जैसी खळाळीचिया उदका- । सरसीं आंदोले चंद्रिका ।
 तैसा विकारां औपाधिका । ऐसाचि गमे ॥ ४९८ ॥

कां खळालु मोटका शोषे । आणि चंद्रिका तैं सरिसीच भ्रंशे ।
 तैसा उपाधिनाशी न दिसे । उपाधिकु ॥ ४९९ ॥

ऐसें उपाधीचेनि पाडे । क्षणिकत्व यातें जोडे ।
 तेणे खोंकरपणे घडे । क्षर हैं नाम ॥ ५०० ॥

एवं जीववैतन्य आघवें । हैं क्षर पुरुष जाणावें ।
 आतां रूप करू बरवें । अक्षरासी ॥ ५०१ ॥

तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पैं धनुर्दरा ।
 तो मध्यस्थु ना गिरिवरां । मेरु जैसा ॥ ५०२ ॥

जे तो पृथ्वीपाताळ रवर्गी । इहीं न भेटे तिहीं भागीं ।
 तैसा दोहीं ज्ञानज्ञानांगीं । पडेना जो ॥ ५०३ ॥

ना यथार्थज्ञानें एक होणे । ना अन्यथात्वे दुजें घेणे ।
 ऐसें निखिल जें नेणणे । तैंचि तें रूप ॥ ५०४ ॥

पांसुता निःशेष जाये । ना घटभांडाटि होये ।
 तया मृत्पिंडाऐसें आहे । मध्यस्थ जें ॥ ५०५ ॥

पैं आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु ।
 तया ऐशी अनाकारु । जे दशा ना ॥ ५०६ ॥

पार्था जागणे तरी बुडे । परी रवप्नावे कांहीं न मांडे ।
 तैसिये निट्रे सांगडे । न्याहाळणे जें ॥ ५०७ ॥

विश्व आघवेंचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे ।
 तिये अज्ञानदणे केवळे । अक्षर नाम ॥ ५०८ ॥

सर्वा कळीं सांडिलें जैसें । चंद्रपण उरे अंवरे ।
 रूप जाणावें तैसें । अक्षराचें ॥ ५०९ ॥

पैं सर्वोपाधिविनाशें । हे जीवदशा जेथ पैसे ।
 फळपाकांत जैसें । झाड बीजीं ॥ ७१० ॥

तैसें उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ ।
 तयातें अव्यक्त । बोलती गा ॥ ७११ ॥

घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजभावो मृणती ।
 येर ख्वप्न हन जागृती । फळभावो तयाचा ॥ ७१२ ॥

जयासी कां बीजभावो । वेदांतीं केला ऐसा आवो ।
 तो तया पुरुषा ठावो । अक्षराचा ॥ ७१३ ॥

जेथूनि अन्यथाज्ञान । फांकोनि जागृतिख्वप्न ।
 नानाबुद्धीचें रान । रिगालें असे ॥ ७१४ ॥

जीवत्व जेथुनी किसीटी । विश्व उठतवि उठी ।
 ते उभय भेदांची मिठी । अक्षरु पुरुषु ॥ ७१५ ॥

येरु क्षार पुरुषु कां जर्नी । जिह्वीं खेळे जागृतींस्वर्जीं ।
 तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ॥ ७१६ ॥

पैं अज्ञानघनसुषुप्ती । ऐसै सीजे कां ख्याती ।
 या उणी एकी प्राप्ती । ब्रह्माची जे ॥ ७१७ ॥

साचवि पुढती वीरा । जरी न येतां ख्वप्न जागरा ।
 तरी ब्रह्मभावो साचोकारा । मृणों येता ॥ ७१८ ॥

परी प्रकृतिपुरुषे दोनी । अश्वे जातीं जियें गनर्नी ।
 क्षेत्रक्षेत्रज्ञ स्वर्जीं । देखिला जियें ॥ ७१९ ॥

हें असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा ।
 मूळ तें रूप पुरुषा । अक्षराचें ॥ ७२० ॥

हा पुरुषु कां मणिजे । जे पूर्णपणेचि निजे ।
 पैं मायापुर्यं पहुडिजे । तेणेही बोलें ॥ ५२१ ॥

आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी ।
 नेणिजे जिये माझार्यं । ते सुषुम्मी गा हा ॥ ५२२ ॥

मण्णौनि याया आपैसें । क्षणें या नये ।
 आणिकेही हा न नाशे । ज्ञानाउणे ॥ ५२३ ॥

यालार्यं हा अक्षरु । ऐसा वेदांतीं डगरु ।
 केला देशी थोरु । सिद्धांताच्या ॥ ५२४ ॥

ऐसें जीवकार्य कारण । जया मायासंग्रुचि लक्षण ।
 अक्षर पुरुषु जाण । चैतन्य तें ॥ ५२५ ॥

उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ॥
यो लोकत्रयमाविष्य विभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १७ ॥

आतां अन्यथाज्ञानीं । या दोनी अवस्था जया जनीं ।
 तया हृपती घनीं । अज्ञानतत्त्वीं ॥ ५२६ ॥

तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया ।
 जैसा वनिह काळ जाळूनियां । स्वयें जळे ॥ ५२७ ॥

तैसें अज्ञान ज्ञानें गेलें । आपण वरतु देऊनि गेलें ।
 ऐसें जाणणेनिवीण उरतें । जाणतें जें ॥ ५२८ ॥

तें तो गा उत्तम पुरुष । जो तृतीयकां निष्कर्ष ।
 दोहींहून आणिकु । मागिला जो ॥ ५२९ ॥

सुषुम्मीं आणि स्वप्ना- । पासूनि बहुवें अर्जुना ।
 जागणें जैसें आना । बोधाचेंचि ॥ ५३० ॥

कां रङ्गी हन मृगजन | पासूनि अर्कमंडला |
 अफाटु तेवीं वेगला | उत्तमु गा ॥ ४३१ ॥

हे ना काष्ठीचा काष्ठाहुनी | अनारिसा जैसा वन्ही |
 तैसा क्षराक्षरापासुनी | आनयि तो ॥ ४३२ ॥

पै ग्रासूनि आपली मर्यादा | एक करीत नदीनदां |
 उठी कल्पांतीं उदावादा | एकार्णवाचा ॥ ४३३ ॥

तैसें खपन ना सुषुप्ती | ना जागराची गोठी आथी |
 जैसी गिळिली दिवोराती | प्रळयतेजे ॥ ४३४ ॥

मग एकपण ना दुजे | असें नाहीं हैं नेणिजे |
 अनुभव निर्बुजे | बुडाला जेथें ॥ ४३५ ॥

ऐसें आधि जें काहीं | तें तो उतम पुरुषु पाहीं |
 जें परमात्मा इहीं | बोलिजे नार्मी ॥ ४३६ ॥

तेही एथ न मिसळतां | बोलणे जीवत्वे पंडुसुता |
 जैसी बुडणेयाची वार्ता | थडियेवा कीजे ॥ ४३७ ॥

तैसें विवेकाविये काठीं | उभें ठाकलिया किरीटी |
 परावरशिया गोठी | करणे वेढां ॥ ४३८ ॥

महणौनि पुरुषु क्षराक्षरु | दोनही देखोनि अवर |
 यातें महणती परु | आत्मरूप ॥ ४३९ ॥

अर्जुनाऐसिया परी | परमात्मा शब्दवरी |
 सूचिजे गा अवधारीं | पुरुषोत्तमु ॥ ४४० ॥

एहवीं न बोलणेंति बोलणे | जेथिंते सर्व नेणिवा जाणणे |
 कांहींच न छोनि छोणे | जे वरतु गा ॥ ४४१ ॥

ओऽहं तेंही अस्तवतें | जेथ सांगतेंचि सांगणे जालें |
 द्रष्टव्येसी गेलें | दृश्य जेथ || ४४२ ||

आतां बिंबा आणि प्रतिबिंबा- | माझी कैंची हें म्हणों नये प्रभा ? |
 जरळी कैसेनि हे लाभा | जायेचि ना || ४४३ ||

कां घाणा फुला ठोळीं | दुती असे जे माझारिलां ठारीं |
 ते न दिसे तरी नाहीं | ऐसे बोलें नये || ४४४ ||

तैसें द्रष्टा दृश्य हें जाये | मग कोण म्हणे काय आहे |
 हेंचि अनुभवे तेंचि पाहें | रूप तया || ४४५ ||

जो प्रकाश्येंतीण प्रकाशु | ईशितव्येंवीण ईशु |
 आपणेनीचि अवकाशु | वसवीत असे जो || ४४६ ||

जो नाढे ऐकिजता नाढु | स्वाढे चाखिजता स्वाढु |
 जो भोगिजतसे आनंदु | आनंदेचि || ४४७ ||

जो पूर्णतेचा परिणामु | पुरुषु गा पुरुषोत्तमु |
 विश्रांतीचाही विश्रामु | विराला जेथें || ४४८ ||

सुखासि सुख जोडिलें | जें तेज तेजासि सांपडलें |
 शून्याही बुडालें | महाशून्यीं जिये || ४४९ ||

जो विकासाहीवरी उरता | ग्रासातेंही ग्रासूनिपुरता |
 जो बहुतें पाडे बहुतां- | पासूनिबहु || ४५० ||

पैं नेणतयाप्रती | रूपेपणाची प्रतीती |
 रुपे न होनि शुक्ती | दावी जेवी || ४५१ ||

कां नाना अलंकारदशे | सोनें न लपत लपालें असे |
 विश्व न होनियां तैसें | विश्व जो धरी || ४५२ ||

हैं असो जलतरंगा । नाहीं सिनानेपण जेवीं गा ।
 तेवीं दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो ॥ ५७३ ॥

आपुलिया संकोचविकाशा । आपणचि रूप वीरेशा ।
 हा जर्णीं चंद्र घन जैसा । समग्र गा ॥ ५७४ ॥

तैसा विश्वपणे कांठीं होये । विश्वलोर्पीं कर्णीं न जाये ।
 जैसा रात्रीं दिवसे नोहे । टिधा रवि ॥ ५७५ ॥

तैसा कांठींचि कोणीकडे । कायिसेनिहि वेवीं न पडे ।
 जयाचे शांगडे । जयारातींचि ॥ ५७६ ॥

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १८ ॥

जो आपणपेंचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया ।
 काय बहु बोलौं जया । नाहीं दुजें ॥ ५७७ ॥

तो गा मी निरुपाधिकु । क्षणक्षयेतमु एकु ।
 अहणौनि अहणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ॥ ५७८ ॥

यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविद्वज्ञति मां सर्वभावेन भारत ॥ १९ ॥

परी हैं असो ऐसिया । मज पुरुषोत्तमाते धनंजया ।
 जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रे ॥ ५७९ ॥

चेइलिया आपुलैं ज्ञान । जैसें नाहींचि होय ख्वाज ।
 तैसें रुखरते त्रिभुवन । वावों जाले ॥ ५८० ॥

कां हातीं धेतलिया माता । फिटे सर्पाभासाचा कांटाना ।
 तैसा माझेनि बोधें टवाळा । नागवे तो ॥ ५८१ ॥

लेणे सोनेंचि जो जाणे । तो लेणेपण तें वावो महणे ।

तेवीं मी जाणोनि जेणे । वाळिला भेटु ॥ ५६२ ॥

मग महणे सर्वत्र साच्चिदानन्दु । मीचि एकु स्वतःसिद्धु ।

जो आपणेनर्सीं भेटु । नेणोनियां जाणे ॥ ५६३ ॥

तेणेंचि सर्व जाणितले । हैंडी म्हणणें थेंकुले ।

जे तया सर्व उरले । ढैत नाहीं ॥ ५६४ ॥

म्हणौनि माडिया भजना । उचितु तोचि अर्जुना ।

गगन जैसे आलिंगना । गगनाचिया ॥ ५६५ ॥

क्षीरसागरा परगुणे । कीजे क्षीरसागरचिपणे ।

अमृतचिह्नोऽनि मिळणे । अमृतीं जेवीं ॥ ५६६ ॥

साडेपंधरा मिसळावे । तें साडेपंधरेंचि होआवे ।

तेवीं मी जालिया संभवे । भक्ति माझी ॥ ५६७ ॥

हां गा सिंधूसि आनी होती । तरी गंगा कैसेनि मिळती ? ।

म्हणौनि मी न होतां भक्ती । अन्वयो आहे ? ॥ ५६८ ॥

ऐसियालार्नीं सर्व प्रकारीं । जैसा कल्लोळु अनन्यु सागरीं ।

तैसा मातें अवधारीं । भजिनला जो ॥ ५६९ ॥

सूर्या आणि प्रभे । एकवंकी जेणे लोभे ।

तो पाडु मानूं लाभे । भजना तया ॥ ५७० ॥

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयाऽनघ ॥

एतद्वृष्ट्वा बुद्धिमान्स्यात् कृतकृत्यश्च भारत ॥ २० ॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तम योगोनाम पंचदशोऽध्यायः ॥ १५ ॥

एवं कथिलयादारभ्य । हैं जें सर्व शास्त्रैकलभ्य ।
 उपनिषदां सौरभ्य । कमठदलां जेवीं ॥ ४७१ ॥

हैं शब्दब्रह्मावें मथितें । श्रीव्यासपज्जोतेनि हातें ।
 मथुनि काढितें आयितें । सार आमर्हीं ॥ ४७२ ॥

जे ज्ञानामृताची जाह्नवी । जे आनंदचंद्रीची शतराती ।
 विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ॥ ४७३ ॥

महणौनि आपुलेनि पटें वर्णे । अर्थावेनि जीवेप्राणे ।
 मीवांचोनि हौं नेणे । आन कांर्हीं ॥ ४७४ ॥

क्षाराक्षरत्वें समोर जातें । तयांत्रे पुरुषत्व वाळितें ।
 मग सर्वस्व मज दिधतें । पुरुषोत्तमीं ॥ ४७५ ॥

महणौनि जर्जीं गीता । मियां आत्मेनि पतिव्रता ।
 जे हे प्रस्तुत तुवां आतां । आकर्षिती ॥ ४७६ ॥

साचवि बोलावें नव्हे हैं शास्त्र । पैं संसारु जिणतें हैं शस्त्र ।
 आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें ॥ ४७७ ॥

परी तुजपुढां सांगिततें । तें अर्जुना ऐसें जातें ।
 जें गौप्यधन काढिलें । माझें आजि ॥ ४७८ ॥

मज चैतन्यशंभूतामाथां । जो निक्षेपु होता पार्थ ।
 तया गौतमु जालासि आस्था- । निधीं तूं गा ॥ ४७९ ॥

चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया ।
 तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आमहां ॥ ४८० ॥

कां भरलें चंद्रतारांगर्हीं । नभ सिंधू आपणयामार्जीं आणी ।
 तैंसा गीतेसीं मी अंतःकरणीं । सूदला तुवां ॥ ४८१ ॥

जे त्रिविधमळिकटा । तूं सांडिलासि सुभटा ।
 महणौनि गीतेसीं मज वसौटा । जालासि गा ॥ ४८२ ॥

परी हैं बोलों काय गीता । जे है माझी उमेषलता ।
 जाणे तो समरता । मोहा मुके ॥ ४८३ ॥

ऐविली अमृतसरिता । रोगु ठवद्गूनि पंडुसुता ।
 अमरपण उचितां । देऊनि घाली ॥ ४८४ ॥

तैसी गीता है जाणितलिया । काय विरमयो मोह जावया ।
 परी आत्मज्ञानें आपणापयां । मिळिजे येथ ॥ ४८५ ॥

जया आत्मज्ञानात्या ठार्हीं । कर्म आपुलेया जीविता पार्हीं ।
 होऊनियां उतराई । तया जाय ॥ ४८६ ॥

हरपलें दाऊनि जैसा । मानु सेरे वीरविलासा ।
 ज्ञानवि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादाचा ॥ ४८७ ॥

महणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य कर्ल सरलें देखा ।
 ऐसा अगाथांचा सख्वा । बोलिला तो ॥ ४८८ ॥

तें श्रीकृष्णवचनामृत । पार्थी भरोनि असे वोसंडत ।
 मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ॥ ४८९ ॥

तो धृतराष्ट्रराया । सूतसे पान करावया ।
 महणौनि जीवितांतु तया । नोहेवि आरी ॥ ४९० ॥

एरहर्वीं गीताश्वरण अवसरीं । आवडों लागतां अनधिकारी ।
 परि सेखरीं तेवि उजरी । पातला भली ॥ ४९१ ॥

जेब्हां द्राक्षरीं दूध घाततें । तेब्हां वायां गेलें गमतें ।
 परी फळपाकीं दुणावतें । देखिजे जेर्वी ॥ ४९२ ॥

तैसी श्रीहरीवतकर्त्तीर्चीं अक्षरे । संजयें सांगितलीं आदरे ।
 तिहीं अंधु तोही अवसरे । सुखिया जाला ॥ ४३ ॥

तेंचि मरहाटेनि विन्यासें । मियां उन्मेषे ठसेठेंबसें ।
 जी जाणे नेणे तैसें । निरोपिले ॥ ४४ ॥

शेवंतीये अरिसि काठीं । आंग पाहतां विशेषु नाठीं ।
 परी सौरभ्या नेलें तिहीं । श्रमरीं जाणिजे ॥ ४५ ॥

तैसें घडतें प्रमेय घेऊजे । उणे तें मज देऊजे ।
 जें नेणाणे हेंचि शहजें । रूप कीं बाळा ॥ ४६ ॥

तरी नेणतें जरही होये । तरहीं देखोनि बाप कीं माये ।
 हृष केंहि न समाये । चोज करिती ॥ ४७ ॥

तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजें ।
 तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजो जी ॥ ४८ ॥

आतां विश्वात्मकु छा माझा । रवामी श्रीनिवृत्तिराजा ।
 तो अवधारू वाक्पूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥ ४९ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थटीपिकायां पंचदशोऽद्यायः ॥
